New Delhi, 23 September


Public-sector banks (PSBs) have rejected 305,667 applications under the PM Surva Ghar: Muft Biili Yoiana out of a total of 803,515 applications received since its launch in February 2024 until August 2025, translating into a rejection rate of 38.03 per cent, according to a senior government official.

The scheme, launched in February 2024 with a total outlay of ₹75,021 crore to support rooftop solar installations and provide up to 300 units of free electricity, has so far seen PSBs sanction ₹8,417.5 crore, with a total of 447,736 applications sanctioned. Apart from PSBs, private banks, regional rural banks, and nonbanking financial companies also sanction loans under the scheme.

According to a Parliament reply by Union Minister for New and Renewable Energy Pralhad Joshi in August this year, a total of 5.8 million applications have been submitted on the national portal and 1.6 million households have benefited from rooftop solar installations under the scheme as of July 31 this year.

According to the official government portal, 1.6 million installations have been made under the programme from 6.1 million applications received.

"One of the key reasons for the higher



rejection rate is the Cibil score. Applicants are required to have a minimum Cibil score of 680 or above. This criterion filters out many applications, as we have observed that some applicants are already taking multiple loans under other schemes and have not fully repaid them, which leads to a drop in their Cibil score," said a senior public sector banker.

#### India raises solar potential estimate to 3,343 Gw

The government has upgraded India's total ground-mounted solar photovoltaic (PV) potential to 3,343.37 gigawatt (GW) from 748.98 Gw as estimated in 2014, said Union Minister of New and Renewable Energy Pralhad Joshi on Tuesday. India's solar potential would be further expanded to around 4,000 Gw, considering floating solar potential at around 700 Gw, Joshi said while launching a report by National Institute of Solar Energy. According to the report, Raiasthan has the highest solar potential among states at 828.78 Gw.

A second public sector banker observed that vendors sometimes fail to communicate properly with borrowers. This scheme still requires proper communication and promotion. Some rejections happen due to incomplete or incorrect documentation. However, we are working to improve this through ongoing communication and awareness drives," said the source.

The rejection rates of major lenders are as follows: Punjab National Bank 39.23 per cent, State Bank of India 36.78 per cent, Canara Bank 35.8 per cent, and Bank of Baroda 30.93 per cent.

The scheme provides for a subsidy of 60 per cent of the solar unit cost for systems up to 2 kilowatt (kW) capacity and 40 per cent of the additional system cost for systems between 2 to 3 kW capacity. The subsidy has been capped at 3 kW capacity. At current benchmark prices. this means a ₹30,000 subsidy for a 1 kW system, ₹60,000 for 2 kW systems, and ₹78,000 for 3 kW systems or higher.

The PM Surya Ghar: Muft Bijli Yojana supports domestic manufacturing by mandating the use of solar modules and cells produced in India. "Chandigarh and Daman & Diu have achieved 100 per cent of their government building rooftop solar targets, leading the nation in clean energy adoption. States like Rajasthan, Maharashtra, Gujarat, and Tamil Nadu are also performing exceptionally well, contributing to the overall installation figures. The government is actively monitoring the progress across all states to ensure the smooth and timely execution of the scheme, with the goal of reaching 10 million households by 2026-27," the Ministry of New and Renewable Energy said in March 2025.

#### A first in FY26: Banking system liquidity turns deficit amid tax payments, GST outflows

The banking system liquidity fell into deficit for the first time in the current financial year, since March 28, on the back of advance tax payments and goods and services tax (GST) outflows. The net liquidity in the system was in a deficit of ₹31,986 crore on Monday, according to the latest data by the central bank. Experts said the liquidity crunch was expected to be temporary and could pick up on the back of government expenditure."The advanced tax pavments and GST outflows led to the temporary tightness in the liquidity," said Gaura Sen Gupta, chief economist at IDFC FIRST Bank. "It will improve once government expenditure kicks in at the start of the month and next tranche of cash reserve ratio cut," she added. Consequently, the RBI conducted two variable rate repo auctions, where banks parked a total of ₹1.4 trillion against the cumulative notified amount of ₹2 trillion. ANIALI KUMARI

Comparatively modest

As India looks to sign bilateral trade

agreements with countries across the

globe, the latest being with Israel, an analy-

sis of the budgets of its agriculture-centric

trade-promotion bodies shows that the Agricultural and Processed Food Products

Export Development Authority (Apeda),

which handles the highest amount of farm

export, has got the least increase in

trade negotiations. Apeda, according to

trade estimates, exported agricultural

products worth around ₹2.08 trillion in

could be that a significant part of the funds

that boards other Apeda, such as the

Coffee Board or Spices Board, get is spent

on salaries and maintaining the establish-

ment, according to their Budget docu-

such expenses were around 69 per cent,

while they were 64 per cent for the

Coffee Board. For the Spices Board, in FY24

they were almost 40 per cent while for the

Marine Products Export Development

Authority the figure was around 59 per cent.

For Apeda, in the same financial year, they

number of positions and recruited consul-

tants and young professionals, which

could perhaps inflate this percentage

petitor in several fields, has a dedicated

export agency for agriculture called the

Agriculture Trade Promotion Centre. Its budget in 2024 (calendar year) was around

\$10.5 million (around ₹92 crore) but it

items, including fruit and processed veg-

etables, whose value is higher than that of

grains. China gets a manufacturing advan-

China exports a variety of agricultural

handled exports of \$103 billion.

tage in processed food.

Globally, China, which is India's com-

when the updated figures are available.

Apeda had recently advertised for a

In the case of the Tea Board in FY24.

ments and Annual Reports.

were around 23 per cent.

One reason for low budgetary support

Such bodies play a vital role in

budgetary support over the last decade.

expenses on salaries

and establishment

could be a reason

SANJEEB MUKHERJEE

2023-34 (FY24).

New Delhi, 23 September

# India set to hold its biggest drone

capabilities of some of its drones and counter-drone systems during an exercise by the Headquarters Integrated Defence Staff (HQIDS) in the first week of October, a senior official said on Tuesday.

The exercise will see the participation of all three services, and will take place five months after India launched Operation Sindoor in response to the Pahalgam terror attack.

The Indian military will hold

Apeda figures low in fiscal support

**Contrasting numbers** 

Revised

102.94

-129.98

-152.15

- Budaet

140.74

Budget of agriculture trade promotion boards

80.00

**-80.00** 

900

.700

. 100

.300 280.00

250

150

<sup>L</sup>250.00

226.20

Apeda: Agricultural and Processed Food Products Export Development Authority MPEDA: Marine Products Exports Development Authority

Budget

-80.35

500.00

123.96

2024-

2023-24-

Actual

**Apeda** 

**Tea Board** 

2021-22

**Coffee Board** 

Note: Actuals are available after a gap of two years

Revised

drone war games, in the first week of October in the presence of defence industry officials and researchers, said Air Marshal Rakesh Sinha, deputy chief of the Integrated Defence Staff.

In his address at a conference on air defence systems, Sinha also spoke of the lessons drawn from Operation Sindoor and the need to "stay ahead" of the adversary in military thinking and planning.

'What we have seen in Oper-

**MPEDA** 

**Rubber Board** 

**Spices Board** 

Actual

153.81-

Revised

Revised

— Actual

348.38

360.31

-97.00

-102.50

ation Sindoor is a way the battle space or battlefield is evolving. It requires our urgent attention and decisive innovation to deal with this threat that is already looming," he said.

After India's precision strikes Operation Sindoor, several Pakistani side, targeting the western sector.

## exercise seeking air defence boost The armed forces will test the exercise 'Cold Start', its biggest

#### on several terror infrastructure in Pakistan and Pakistan-Occupied Kashmir (PoK) under drone attacks were launched as counter-offensives

Actual

133.00-

(in ₹ crore)

...140

.400

.164

.138

130.00

# ₹70,000 crore

**DHRUVAKSH SAHA** 

The Union Cabinet may soon consider a ₹70,000 crore package, comprising three schemes, to boost India's maritime and indigenous shipbuilding capacities, according to officials in the

Narendra Modi had announced a slew of shipbuilding initiatives worth ₹70,000 crore, citing ₹6 trillion paid to foreign shipping operators for Indian goods a year. The proposals include around ₹25,000 crore Maritime Development Fund (MDF). around ₹25.000 crore shipbuilding cluster programme for development of greenfield shipyards, expansion of brownfield shipyards and shipbuilding ecosystems, and approximately ₹20,000 crore revamped state support programme for shipbuilding the second iteration of the Shipbuilding Financial Policy (SBFAP).

All these were announced in February by Finance Minister Nirmala Sitharaman in her budget speech. The ministry of ports shipping and waterways has been in discussions with the Union Cabinet on the proposals, with several changes and new provisions included.

try of ports shipping and remained waterways unanswered at the time of going to the press.

On September 4, this paper reported that the government has also added a ₹2,000 crore insurance provision in the shipbuilding initiative to protect shipbuilders from buyer default. The ministry and ports have signed agreements with five states for the development of a National Mega Shipbuilding Cluster to position India among top five shipbuilding nations by 2047. Agreements were signed with Andhra Pradesh, Odisha, Gujarat, Maha-

## Banks, NBFCs bet on festival offers to boost credit demand

**ANUPREKSHA IAIN** 

Mumbai, 23 September

Banks and shadow banks have announced a range of offers for the festivals, hoping the season will lift credit demand in a muted year.

Lenders have reduced interest rates on loans to buy homes, vehicles or for personal use, along with waiving processing fees and extending repayment tenures. Many of them have partnered with retailers and ecommerce companies to offer "instant" EMI options, cashback deals, and discounts on purchases.

ICICI Bank is offering discounts and cashbacks for a wide range of categories. including electronics, mobiles, fashion, travel, groceries, online shopping, furniture, home décor, and dining. Customers can save up to Rs 50,000 on ICICI Bank credit or debit card transactions, internet banking, cardless EMI, or consumer financing. No-cost EMI is available on credit and debit card purchases.

HDFC Bank, the country's largest private-sector lender, has "festive treats" that offer savings of up to ₹50,000 on personal, business, car, home, gold, and agriculture loans. It also has offers on credit and debit cards, savings accounts, and other products.



#### **Up for grabs**

- Low interest rates on personal, home, and vehicle loans as well as zero processing fees
- NBFCs target two-wheeler loan segment following new GST rates
- Discounts and cashback for electronics, fashion, online shopping, furniture, home décor, dining
- Festival treats with savings of up to ₹50,000 on loans, as well as credit/debit cards

"By rolling out festive treats in phases with hyperlocal activations, we will ensure that the offers are not only compelling but also deeply relevant to local communities," said Ravi Santhanam, group head, chief marketing officer and head, direct to consumer products, HDFC Bank.

Axis Bank has launched Dil Se Open Celebrations to offer

discounts, cashback, rewards and "exclusive deals" for Navaratri, Diwali, and Christmas. Customers will get offers on Axis Bank credit cards used for purchases in ecommerce, electronics, quick shopping and travel. State Bank of India is offering 10 per cent instant discounts on credit cards used at ecommerce firm Amazon's "Great Indian Festival" sale. The state-owned lender has additional discounts on specific high-value mobile phone transactions

Non-banking financial companies (NBFCs), particularly vehicle financiers, are promoting two-wheeler loans after the goods and services tax (GST) was cut on the entrylevel segment. They aim to serve the surge in demand in Tier-II and Tier-III cities ahead of Dussehra and Diwali in October.

"We are seeing a steady underlying demand and with GST rationalisation easing household budgets, we expect an increase in demand for credit across key segments, said a spokesperson for Mahindra Finance

Shriram Finance plans to roll out a scheme for gold, housing and vehicular loans, said a senior official of the NBFC, L&T Finance recently announced three festival schemes for twowheeler customers.

#### JNPA among 20 most-improved ports: World Bank

India's Jawaharlal Nehru Port Authority (JNPA) in Navi Mumbai has featured among the 20 most-improved container ports globally in 2024,

according to a report by the World Bank. JNPT ranked 19th globally among the ports that saw the highest improvement year-on-year,

according to the multilateral institution. The

findings were part of 'The Container Port Performance Index (CPPI) 2020 to 2024 —Trends and lessons learned' report. However, in the four-year period, two Indian ports – JNPA and Adani Ports and Special Economic Zone's Mundra Port — featured in the top 20 ports that recorded the most improvement. BS REPORTER

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/207(MB)2025

**CONNECTED WITH** 

COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/144(MB)2025

IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE **PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013** 

IN THE MATTER OF THE COMPOSITE SCHEME OF ARRANGEMENT AMONG RELIANCE RETAIL LIMITED AND ITS SHAREHOLDERS AND CREDITORS & RELIANCE RETAIL VENTURES LIMITED AND ITS SHAREHOLDERS AND **CREDITORS & RELIANCE CONSUMER PRODUCTS LIMITED AND ITS** SHAREHOLDERS AND CREDITORS & TIRA BEAUTY LIMITED AND ITS SHAREHOLDERS AND CREDITORS

Reliance Retail Limited, a company incorporated under provisions of the Companies Act, 1956, having Corporate Identity Number U01100MH1999PLC120563 and its registered office at 3<sup>rd</sup> Floor, Court House, Lokmanya Tilak Marg, Dhobi Talao, Mumbai – 400002,

Reliance Retail Ventures Limited, a company incorporated under provisions of the Companies Act, 1956, having Corporate Identity Number U51909MH2006PLC166166 and its registered office at 4<sup>th</sup> Floor, Court House, Lokmanya Tilak Marg, Dhobi Talao, Mumbai – 400002, Maharashtra, India

Reliance Consumer Products Limited, a company incorporated under provisions of the Companies Act, 2013, having Corporate Identity Number U52300MH2022PLC394370 and its registered office at Floor – 4, Plot – 298/302, Court House, Lokmanya Tilak Marg, Kalbadevi, Mumbai - 400002, Maharashtra, India.

Tira Beauty Limited, a company incorporated  ${\tt under}$ provisions of the Companies Act, 2013, having Corporate Identity Number U36900MH2021PLC372569 and its registered office at Floor – 4, Plot – 298/302, Court House, Lokmanya Tilak Mara, Kalbadevi, Mumbai –

... First Petitioner Company / RRL

... Second Petitioner Company/ RRVL

... Third Petitioner Company/ RCPL

. Fourth Petitioner Company/ New RCPL

.Collectively referred to as

#### NOTICE OF HEARING OF COMPANY SCHEME PETITION

A Company Scheme Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for sanctioning the Composite Scheme of Arrangement among Reliance Retail Limited and its shareholders and creditors & Reliance Retail Ventures Limited and its shareholders and creditors & Reliance Consumer Products Limited and its shareholders and creditors & Tira Beauty Limited and its shareholders and creditors was presented by the Petitioner Companies on September 2, 2025, and was admitted vide order dated September 17, 2025, by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("**NCLT**"). The said Company Scheme Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble NCLT on October 10, 2025, at 10:30 a.m. or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said Company Scheme Petition should send to the Petitioner Companies' Advocate Mr. Rai Panchmatia, Partner, M/s. Khaitan & Co. at raj.panchmatia@khaitanco.com (in soft copy) and / or M/s. Khaitan & Co., One Forbes  $3^{rd}$  &  $4^{th}$ Floors, Dr. V.B. Gandhi Marg, Mumbai – 400 001, Maharashtra, India (in hard copy), notice of such intentions, in writing, signed by him/her or his/her Advocate with his/her full name and address, so as to reach the Petitioner Companies' Advocate, not later than two days before the date fixed for hearing of the said Company Scheme Petition. Where he/she seeks to oppose the Company Scheme Petition, the ground of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Company Scheme Petition will be furnished by the undersigned to any person on payment of prescribed charges.

Dated this 24<sup>th</sup> day of September 2025.

Raj Panchmatia Partner M/s. Khaitan & Co. Advocate for the Petitioner Companies

Sd/-

Other major trade-promotion bodies its farm commodities to European counsuch as ProChile, ProMexico, ProComer, tries. Its trade promotion body, RVO, is ApexBrazil, VieTrade, and Thai Export innovative and does promotion. Center are agencies whose job is to pro-China's agricultural exports are worth around \$103 billion while in FY25 it was \$52 mote various kinds of products, not just billion for India. agricultural. Moreover, these don't have any regulatory functions.

'The idea and concept of export pro-The global market for agricultural and motion is undergoing a paradigm shift. processed food was worth around \$1.7 tril-The Netherlands' tomato production uses lion in FY24. Of that, the United States' high-wire, climate-controlled greenshare was \$191 billion (in 2024 calendar), houses with supplemental or artificial Brazil's was \$164 billion, and the Netherlighting, enabling nine- to 11-month pro-

Netherlands exports about 70 per cent of petitors, such as Spain and Armenia, are unable to supply and compete with it in the German market. Tomatoes from the Netherlands excel in uniformity, shelf life, firmness, damage resistance, year-round supply, and consistency. As export competitiveness continuously evolves due to the emerging technology, the work plan, budget and schemes of export-promotion agencies need to be aligned with the current market environment," said S Chandrasekaran, leading trade-policy analyst and author of Basmati Rice: The Natural duction cycles and winter supply. Its com- History Geographical Indications.

Source: Budget documents and private researchers

### maritime plan on Cabinet agenda

New Delhi, 23 September

know of the deliberations. Last week, Prime Minister

Oueries sent to the minis-

rashtra, Tamil Nadu,



lands' was around \$134 billion. The











Place: Mumba











ज्नरा बैंक Canara Bank 📣

एआरएम शाखा पणजी, पहिला मजला, मॅथियस प्लाझा, १८ जुने रोड, पणजी, गोवा-४०३००१, मोबाः ७७२२०३९८६९ ईमेल : cb5103@canarabank.com

संदर्भ: सीएनआरबी/५१०३१०६/ई-ऑक्शन/२०२५-२६/०९

दिनांक: २२.०९.२०२५

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ अंतर्गत स्थावर मिळकतीची ई-लिलाव विक्री सूचना.

सूचना यासाठी याद्वारे देण्यात येते कील येथील खालील वर्णिलेल्या स्थावर/जंगम मिळकती ज्यांचा सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत कब्जा घेतलेला आहे, ती जाहीर लिलाव करुन विकण्यात येणार आहे

**१. तारण धनकोंचे नाव आणि पत्ता:** कॅनरा बँक, एआरएम शाखा, पणजी, गोवा

<mark>२. कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता: मे. पटेल ब्रदर्स,</mark> एजी-१, जनता को-ऑप. हाऊ. सोसायटी, अक्युम अल्टो, मडगाव साऊथ नडगाव, गोवा- ४०३६०१. **मुकेश छगनलाल पटेल (भागीदार/हमीदार मे. पटेल ब्रदर्स),** एजी-१, जनता को-ऑप. हाऊ. सोसायटी, अक्युम अल्टो, मडगाव साऊथ, मडगाव, गोवा– ४०३६०१. <mark>नेहा मुकेश पटेल (भागीदार/हमीदार मे. पटेल ब्रदर्स),</mark> एजी–१, जनता को–ऑप. हाऊ. सोसायटी, अक्युम अल्टो, मडगाव साऊथ, मडगाव, गोवा– ४०३६०१. <mark>अशिम एम. पटेल (भागीदार/हमीदार मे.</mark> **पटेल ब्रदर्स),** एजी-१, जनता को-ऑप. हाऊ. सोसायटी, अक्युम अल्टो, मडगाव साऊथ, मडगाव, गोवा- ४०३६०१.

३. ३१/०८/२०२५ रोजीस एकूण दायित्त्व: रु. ७१,५५,०७२.५३ (रुपये एकाहत्तर लाख पंचावण्ण हजार बाहत्तर आणि पैसे त्रेपन्न मात्र) आणि पुढील व्याज अधिक कॅनरा बँकला थकीत ०१/०९/२०२५ पासून इतर प्रभार/ खर्च इ.

**४. (ए) लिलावाचे माध्यम:** ई लिलाव (ऑनलाईन)**, (बी) लिलाव सेवा पुरविठादारांचा तपशिल:** मे. पीएसबी अलायन्स (बँकनेट), संपर्क क्र. ८२९१२२०२२०, **ई-मेल :** support.baanknet@psballiance.com आणि https://baanknet.com

**(सी) लिलावाची तारीख आणि वेळ:** १४.१०.२०२५: वेळ: स. ११.०० ते दु. १२.०० (विक्री पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या

अमार्याद विस्तारासह) **डी) लिलावाचे ठिकाण:** https://baanknet.com/ ५. मिळकत/तींचा तपशिल आणि राखीव किंमत:

#### संच क्र. १: काही असल्यास ज्ञात भारासह स्थावर मिळकतीचा तपशिल आणि संपूर्ण वर्णन

महाराष्ट्र राज्यातील गाव माजगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे असलेला सर्व्हे क्र. १२६ (१२३), हिस्सा क्र. १० धारक प्लॉट, मोजमापित १८७० चौ.मी. सह शेड मोजमापित १५०० चौ.फू. सद्र प्लॉट खालीलप्रमाणे सीमाबध्द: पूर्वेला: नवीन विकसित प्रकल्पासाठी गाव रोड द्वारे, **पश्चिमेला:** खाजगी मिळकतीद्वारे, उत्तरेला: हिस्सा क्र. ७, खाजगी मिळकतीद्वारे, दक्षिणेला: हिस्सा

क्र. १२, खाजगी मिळकतीद्वारे, \*प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत युनिट

\* मिळकतीला खुली विहिर, पंप हाऊस, वीज कनेक्शन आणि रोड कनेक्टिव्हीटी आहे.

राखीव किंमत : रु. ४५,६०,०००/- (रु. पंचेचाळीस लाख साठ हजार मात्र)

इएमडी रक्कम: रु. ४,५६,०००/- (रु. चार लाख छपन्न हजार फक्त)

६. इतर अटी व शर्ती :

ए) मिळकत काही असल्यास भारांसह ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' या तत्त्वाने विकण्यात येईल. **बी)** मिळकत राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाही. **सी)** मिळकतीचे निरिक्षण सर्व कामकाजाच्या दिवशी स. १०.०० ते सायं. ५.०० दरम्यान कार्यालयीन वेळेत प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे आगाऊ वेळ ठरवन करता येईल. डी) इच्छक बोलीदारांनी १३.१०.२०२५ रोजी किंवा पूर्वी सायं. ०५.०० वा. पर्यंत थेट मे. पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड (बँकनेट) पोर्टलच्या ई–वॉलेटमध्ये किंवा सदर चलानमध्ये नमुद खात्यामध्ये आरटीजीएस/एनईएफटी मार्फत इएमडी जमा करण्यासाठी त्यातील चलान जनरेट करुन मुद्द क्र. ५ नुसार राखीव किंमतीच्या १०% इसारा अनामत रक्कम (इएमडी) जमा करणे आवश्यक आहे. बोलीदार रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) च्या पटीत बोली प्रस्ताव वाढवु शकतात. लिलाव/बोली १४.१०.२०२५ रोजी स. ११.०० ते द. १२.० दरम्यान फक्त वेबसाईट https://baanknet.com मार्फत "ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली" मार्फत करण्यात येईल. ई) अधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण देता लिलाव पुढे ढकलण्याचा/रद करणे किंवा अटी आणि शर्ती सुधारण्याचा हक्क राखुन ठेवला आहे. **एफ)** पुढील तपशिलाकरिता कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यलयीन वेळेत एआरएम शाखा, पणजी शाखा येथे संपर्क करु शकता. संपर्क क्र. मो. ७३५३३७२२६६ / ९०२४७१९९५३, ई-मेल आयडॅ: cb5103canarabank.com. किंवा सेवा पुरवठादारः मे. पीएसबी अलायन्स (बँकनेट), संपर्क तपशिलः मे. पीएसबी (बँकनेट), ७०४६६१२३४५/८२९१२२०२२०/९८९२२१९८४८/८१६०२०५०५१, ई-मेल support.baanknet@psballiance.com, वेबसाईट: https://baanknet.com/ जी) ज्या बोलीदारांना इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही परंतु ई लिलाव मध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहेत त्यांची संबंधित एआरएम शाखा जे फॅसिलिटेशन सेंटर म्हणून आवश्यक व्यवस्था करेल

दिनांक: २२.०९.२०२५, ठिकाण: पणजी

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक

## FEDERAL BANK

दि फेडरल बँक लि., एलसीआरडी/मुंबई विभाग, १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. 2, निरमन पॉईंट, महाराष्ट्र, ४०० ०२१ ईमेल : mumlcrd@federalbank.co.in सीआयएन: एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६७८, फोन: ०२२२२८४६६७६, २२२२८५३७१२, २२२२०२८४२७ (स्पीड पोस्ट सह एडी)

- १. श्री/श्रीमती. पी मोहन कुमार जंगम, पलानी सामी वोलायुधन जंगम पलानी सामी व्ही जंगम यांचा मुलगा, रूम नंबर ११, महात्मा फुले नगर , महात्मा फुले नगर, तीन डोंगरी, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र- ४००१०४,
- श्री/श्रीमती. सरोजिनी पी जंगम, पलानी सामी वेलायुधन जंगम पलानी सामी व्ही जंगम यांची पत्नी, खोली क्रमांक ११, महात्मा फुले नगर, महात्मा फुले नगर, तीन डोंगरी, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र- ४००१०४,
- श्री/श्रीमती. प्रेमा मोहनकुमार जंगम, पी मोहन कुमार जंगम यांची मुलगी, रूम नंबर ११, महात्मा फुले नगर , महात्मा फुले नगर, टीन डोंगरी, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र- ४००१०४.

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट असा उल्लेख) च्या कलम १३(२) अन्वये जारी सूचना.

वर उल्लेख केलेल्या पक्षांनी मुख्य कर्जदार/सह-दायित्वधारक/जामीनदार/गहाणखतदार म्हणून फेडरल बँक लिमिटेड, कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत बँकिंग कंपनी, अलवे (यापुढे बँक म्हणून संदर्भित) येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या, मुंबई/गोरेगाव येथील शाखेद्वारे, बँकेच्या नावे आवश्यक सुरक्षा करार/कर्ज कागदपत्रे पार पाडल्यानंतर, खालील क्रेडिट सुविधांचा लाभ घेतला.

अ	मयदिचे स्वरुप	कर्ज खाते	मंजूर मयोदा रुपयात	वितरण तारिख	एनपीए तारिख	द्वारे उपलब्ध
क्र						
۶.	1 '	१५३८७३००००३१५३	ह. १४,००,०००.००	२२/०६/२०२१	०३/०८/२०२५	
	हाऊसिंग एलएन			(मूळत:		आणि ३रे
ı				२४/१/२०१९		
				रोजीस प्राप)		
٦.	ईआय-ॲसेट गार्ड	१५३८७६००००१४९३	ह. ४५,०००.००	०२/०२/२०१९	०३/०८/२०२५	वरील तुम्ही १ले, २रे
ı						आणि ३रे

बँकेकडून मिळालेल्या वरील कर्ज सुविधांच्या सुरक्षिततेसाठी, तुम्ही खालील व्यक्तींनी खालील स्थावर मालमत्तेच्या बाबतीत गहाण ठेवून बँकेच्या बाजूने सुरक्षा हितसंबंध निर्माण केले आहेत.

स्थावर गहाण मिळकतींचे वर्णन						
अनु	स्थावर मिळकतीचे तपशिल	आकारला जाणारे	गहाणद्वारे			
क्र.						
۶.	फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला, बांधलेले क्षेत्रफळ ५०० चौरस फूट	१५३८७३००००३१५३,	वरील तुम्ही १ले			
	(४६.४६ चौरस मीटर), डी-विंग, इमारत क्रमांक ४, सेक्टर क्रमांक ९,	१५३८७६००००१४९३				
	''ड्रीम सिटी'' म्हणून ओळखले जाणारे प्रकल्प, सर्व्हे क्रमांक ७४/१					
	(नवीन ४६/१), ७४/२ (नवीन ४६/२), ७५ (नवीन ४७), ७६					
	(नवीन ४५) आणि ८५ (नवीन ४४) मध्ये समाविष्ट आहे, जो बोईसर					
	गाव, पालघर तालुका, ठाणे, पालघर जिल्हा, महाराष्ट्र राज्य,					
	४०१५०१ येथे आहे, पूर्वेला: खुला भूखंड, पश्चिमेला: सी विंग, उत्तर:					
	इमारत क्रमांक ३. दक्षिणेला: खला भखंड.					

वरील सदर नमुद तारण मिळकतींचा यानंतर 'तारण मत्ता' असा उल्लेख:

तुम्ही मान्य केलेल्या अटींचे उल्लंघन करून वरील तारण कर्जाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि खाते आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनले आहे. निम्नस्वाक्षरीकार फेडरल बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने तुम्हाला सूचित करीत आहेत की, तुमच्याकडून पुढील रक्कम ही रक्कम सह पुढील व्याज आणि परिव्यय फेडरल बँकेच्या अंतर्गत

कर्ज खाते ए) उर्वरीत थकीत		बी) न लावलेले व्याज पैकी	सी) प्रलंबीत प्रभार पैकी	व्याजाचा दर	द्वारे उपलब्ध	
		ञ्याज पका	प्रमार पका			
१५३८७३००००३१५३	०६/०८/२०२५ रोजीस	रु. २९,५८६.००	₹. 0.00	मासिक आधारे दर साल ४%	वरील तुम्ही १ले,	
	रु. १५,५७,८६३.९७			दराने सह ०५/०८/२०२५	२रे आणि ३रे	
				पासून ११.३५% दराने		
				दंडात्मक व्याज		
१५३८७६००००१४९३	०५/०८/२०२५ रोजीस	₹. 0.00	₹. 0.00	मासिक आधारे दर साल ४%	वरील तुम्ही १ले,	
	रु. ३९,३१२.००			दराने सह ०२/०८/२०२५	२रे आणि ३रे	
				पासून ९.९०% दराने		
				टंटात्मक त्याज		

बँक तारण धनको या नात्याने सदर ॲक्टच्या कलम २ (झेडडी) अंतर्गत उदेश ठेऊन तुम्हाला सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अंतर्गत **सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत** प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर रक्कम आणि पुढील व्याज वरील नमूदची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलावणे करीत आहे. कसूर केल्यास बँक तारण धनको या नात्याने कोणत्याही इतर हक्क आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, पुढील कोणतीही सूचना न देता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत विहित खालील उपायांचा अवलंब करेल:

- 🗆 वरील वर्णिलेल्या तारणमत्तांचा कब्जा घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी सदर मत्ता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरण करणे.
- 🗆 तारण मत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने तिचे हस्तांतरण
- 🛘 बँकेद्वारे ताब्यात घेतलेल्या तारण मत्तेच्या व्यवस्थापनासाठी कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे.
- बँकेस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे वा अशी व्यक्ती जिला तुम्ही थकबाकी देणे आहे वा अशी व्यक्ती

जिच्याकडून तुम्हाला थकबाकी येणे आहे त्यासंबंधी बँकेस लेखी स्वरुपात सूचित करणे आवश्यक आहे. सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सदर सूचनेत नमूद करण्यात आलेली तारण मत्ता बँकेच्या पूर्वनियोजित लेखी संमतीशिवाय बँकेच्या हितसंबंधाला बाधा येऊ न देता कोणत्याही बाबतीत सदर सूचनेत उल्लेखित तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरुपात हस्तांतरण करू शकत नाही.

तुम्हाला याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(६) अंतर्गत सूचना देण्यात येते की, जर, सदर तारण मत्तेच्या मालकांकडून हस्तांतरण झाल्यास बँकेकडे तारण मत्तेच्या संदर्भात हस्तांतरण करण्याचे हस्तांतरिती या नात्याने सर्व अधिकारांवर वैध नामाधिकार देणे आवश्यक आहे. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत तुम्ही बँकेच्या तुमच्यावरील सर्व देयाची परतफेड करण्यास कसूरवार ठरल्यास सूचना घ्यावी आणि बँक सदर ॲक्ट अंतर्गत उपायांची कार्यवाही करतील. तुम्ही पुढे त्यासंबंधी बँकेस सर्व रक्कम, आकार आणि करण्यात आलेल्या खर्चाचा भरणा करण्यास जबाबदार असाल. तमचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे. तारण मत्तेच्या विक्री प्रक्रियेतून थिकतांची वसुली न झाल्यास बँक तुमच्याकडून व्यक्तिगत थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करेल. त्यांच्या थकबाकीच्या वसुलीकरिता सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या हक्कांचा आणि उपायांचा पूर्वग्रह न

सदर सूचना ही बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता बँकेकडे उपलब्ध असलेल्या इतर हक्क आणि उपायांना बाधा येऊ न देता निर्गमित करण्यात

येत आहे. सदर दिनांक, ३० ऑगस्ट २०२५

दि फेडरल बँक लि. करिता राजेशकुमार पी सहाय्यक उपाध्यक्ष (सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी)

(T) IDBI BANK

देण्यात आले आहेत

आयडीबीआय बँक लि., रिटेल रिकव्हरी डिपार्टमेंट, युनिट क्र.१, सफल प्राईड, सायन ट्रॉम्बे रोड, देवनार, चेंबुर, मुंबई- ४०० ०८८

स्थावर मिळकतीकरिता कब्जा सुचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी/प्रकाशित करून पुढील कर्जदारांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **ताबा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल २००२ च्या रुल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये घेतला आहे. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत . ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बँक लिमिटेड च्या खालील नमुद रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

				_	
अनु.	कर्जदार/मिळकतीचे	मागणी सूचन	(x)	मागणी सूचने मध्ये दावा	तारण पत्ता
क्र.	मालक/हमीदाराचे नाव	१३(२) ची	कब्जाची	केलेली रक्कम	
		तारीख	तारीख		
१	श्री. गोपालदास के. थदानी,		१९.०९.२०२५		फ्लॅट क्र. ११०८, ११ वा मजला, इमारत ए, मी
	श्री. पवन जी. थदानी आणि			एकवीस लाख अकरा हजार तेरा	अव्हालॉन, अंबरनाथ सर्व्हे क्र. १२४ हिस्सा ६ए
	सौ. अनिता गोपालदास			मात्र)	सीटीएस ८९२४, अंबरनाथ, महाराष्ट्र ४२१५०
	थदानी				
2	श्री. रवी जे. विश्वकर्मा आणि	२२.०५.२०२५	१९.०९.२०२५	<b>ৼ. ४९,१३,८७८/- (</b> ৼ.	फ्लॅट क्र. ३०४, ३ रा मजला, सावंत आर्के
	सौ. स्नेहा रवी विश्वकर्मा			एकोणपन्नास लाख तेरा हजार	सीएचएसएल, कॉर्पोरेशन बँक जवळ, गा
	-			आठशे अठठचाहत्तर मात्र)	कोहोज खंटवली, सीटीएस क्र. ४९६५ ते ४९६८
				, , ,	७०१४ ते ७०४५, पडवी क्र. १७, झोन क्र. १/४
					सी-१-१, अंबरनाथ (पूर्व), ठाणे, महाराष
					828408
_			00 00 01	- 20 / /-	
ş	श्री. प्रशांत माधव चाकुर्कर		१५.०५.२०२५		फ्लॅट सी५-७२२, ७ वा मजला, इमारत सी-५
	चाकुरकर आणि सौ. तितिक्षा			एकवीस लाख चौऱ्याऐंशी हजार	अरिहंत अनमोल व्हिलेज, जोव्हेली, सर्व्हे ब्र
	प्रशांत चाकुरकर			सातशे सत्त्याऐंशी मात्र)	६७, बदलापूर (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र ४२१५०
ठेका	ग : मुंबई, दिनांक : २४.०९.	.२०२५		सही/-	प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि

**ि ICICI Bank** शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३ जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[ नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा ] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन् अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल् असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मानमतेचा ई–लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खूाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्र**त्यक्ष तावा** आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली

अ. क्रं	कर्जदाराचे / सह– कर्जदाराचे / हमीदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील		आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामृत ठेव र	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई-लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्री संजय गोविंद बत्रा (कर्जदाराचे), श्री केलाश गोविंदराम बत्रा (सह–कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांक– LBMUM00002211273	फ्लॅट क्र. ७०६, ७वा मजला, राज शिव गंगा म्हणून ओळखली जाणारी इमारत, सीटीएस क्र. ६ए (पीटी), सर्व्हें क्र. २६३, मालवणी गाव येथे स्थित, भाब्रेकर नगर, मालाड पश्चिम, मुंबई- ४०००६४. मोजमापित क्षेत्र- ६७४.३६ चौरस फूट फ्लॅट क्र. ७०७, ७वा मजला, राज शिव गंगा म्हणून ओळखली जाणारी इमारत, सीटीएस क्र. ६ए (पीटी), सर्व्हें क्र. २६३, मालवणी गाव येथे स्थित, माब्रेकर नगर, मालाड पश्चिम, मुंबई- ४०००६४. मोजमापित क्षेत्र- ९०८.४७ चौ. फुट कार्पेट एरिया १०१.३२ चौ. मी.	₹ २,३०,७७, ९२४/- (सप्टेंबर १९, २०२५ पर्यंत)	₹	ऑक्टोबर ०४, २०२५ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	ऑक्टोबर १६,२०२५ सकाळी ११:०० पासून

अॉनलाईन लिलाव वेबसाईट – (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **ऑक्टोबर १५, २०२५** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमतावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

संभाव्य बोलीदारानी बयाणा रक्कम् (ईएमडी) <mark>आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२</mark> समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉल्म ई पहा) <mark>ऑक्टोबर १५, २०२५</mark> रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **ऑक्टोबर १५, २०२५** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भर्ल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर कुरणे राजा **सध्यक्तिका वर्ष.०० वर्षा**ज्य इसमाडाच्या पर्स स्वयाच्या पुराव्यासाठा बक्त पाचसह – डाडाचा स्कन करूल्या इसजसह सावर करण आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोर्जिदारांना वेबसाइंटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीच्च गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे <b>ऑक्टोबर १५, २०२५** रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा सक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड'' यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करता . पाहणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआ** 

कर्मचारी फोन नंबर ८८७९७७०३०६/७३०४९९५५९४/९००४३९२४९६ वर सांचे करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सीज १. व्हल्यूट्रस्ट कॅपिटल सर्व्हिसंस प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजिओ ॲसेट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड, ४. फिनविन इस्टेट डील टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, ५. गिरनारसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, ६. हेक्टा प्रॉप टेक प्रायव्हेट लिमिटेड, ७. आर्का एमार्ट प्रायव्हेट लिमिटेड, ८. नोव्हेल ॲसेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, ९. नोब्रोकर टेक्नॉलॉजीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमप्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे.

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

दिनांक : सप्टेंबर २४, २०२५ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई आयसीआयसीआय बँक लिमिटेड

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठापुढे कंपनी योजना याचिका क्रमांक: सीपी(सीएए)/२०७/(एमबी)२०२५ शी संलग्न कंपनी योजना अर्ज क्रमांक: सी.ए.(सीएए)/१४४(एमबी)२०२५ कंपनी कायदा, २०१३ मधील कलम २३० ते २३२

आणि इतर लागू तरतुदींच्या प्रकरणी

रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व क्रेडिटर्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व क्रेडिटर्स आणि रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व क्रेडिटर्स आणि टिरा ब्युटी लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व क्रेडिटर्स यांच्यामधील एकत्रित व्यवस्थेच्या योजनेच्या प्रकरणी

रिलायन्स रिटेल लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ मधील तरतुर्दीच्या) अंतर्गत स्थापन करण्यात आलेली कंपनी, ज्याचा कॉर्पोरेट ओळख क्रमांक U01100MH1999PLC120563 असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय ३रा ५ मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ...पहिली याचिकाकर्ता कंपनी/आरआरएल ४००००२, महाराष्ट्र, भारत येथे आहे. **रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड**, कंपनी कायदा, १९५६ मधील) तरतुदींच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली कंपनी, ज्याचा कॉर्पोरेट ओळख क्रमांक U51909MH2006PLC166166 असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय ४था मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई - ४००००२, महाराष्ट्र, भारत येथे आहे.

...दुसरी याचिकाकर्ता कंपनी/आरआरव्हीएल **रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड,** कंपनी कायदा, २०१३ मधील ) तरतुदींच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली कंपनी, ज्याचा कॉर्पोरेट

टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४००००२, महाराष्ट्र, भारत येथे आहे. ...तिसरी याचिकाकर्ता कंपनी/आरसीपीएल टिरा ब्युटी लिमिटेड, कंपनी कायदा, २०१३ मधील तरतुदींच्या अंतर्गत) स्थापन करण्यात आलेली कंपनी, ज्याचा कॉर्पोरेट ओळख क्रमांक U36900MH2021PLC372569 असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय मजला – ४, प्लॉट – २९८/३०२, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४००००२, महाराष्ट्र, भारत येथे आहे.

ओळख क्रमांक U52300MH2022PLC394370 असून त्यांचे नोंदणीकृत

कार्यालय मजला – ४, प्लॉट – २९८/३०२, कोर्ट हाऊस, लोकमान्य )

...चौथी याचिकाकर्ता कंपनी/न्यू आरसीपील ...एकत्रितपणे याचिकाकर्ता कंपनी असे संबोधण्यात येईल.

#### कंपनी योजनेच्या याचिकेच्या सुनावणीची सूचना

कंपनी कायदा २०१३ मधील कलम २३० ते २३२ आणि इतर लागू तरतुर्दीच्या अंतर्गत, रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व क्रेडिटर्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व क्रेडिटर्स आणि रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व क्रेडिटर्स आणि टिरा ब्युटी लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व क्रेडिटर्स यांच्या एकत्रित व्यवस्थेची योजना मंजुर करण्यासाठी याचिकाकर्ता कंपनीने दिनांक २ सप्टेंबर, २०२५ रोजी एक कंपनी योजना याचिका दाखल केली होती आणि माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, (''एनसीएलटी'') यांनी त्यांच्या दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ च्या आदेशाद्वारे ती दाखल करून घेतली. माननीय एनसीएलटी यांचेसमोर दिनांक १० ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता किंवा त्यानंतर लगेच सदर कंपनी योजनेच्या याचिकेची सुनावणी आणि अंतिम निकाल निश्चित करण्यात आली आहे.

कोणाही व्यक्तीचा सदर कंपनी योजनेच्या याचिकेला पाठबळ देण्याची किंवा विरोध करण्याची इच्छा असल्यास त्यांनी ती याचिकाकर्ता कंपनीचे विकल – श्री. राज पंचमितया, पार्टनर, मेसर्स खैतान ॲण्ड कंपनी यांचेकडे raj.panchmatia@khaitanco.com येथे (सॉफ्ट कॉपी स्वरूपात) आणि/िकंवा मेसर्स खैतान ॲण्ड कंपनी, वन फोर्बस, ३रा व ४था मजला, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, मुंबई – ४०० ००१, महाराष्ट्र, भारत (छापील प्रत), सदर उद्देशासंबंधी लेखी स्वरूपातील, त्यांनी/तिने किंवा त्यांच्या/तिच्या विकलाने स्वाक्षरी केलेली आणि त्यांचे/तिचे संपूर्ण नाव व पत्ता असलेली सूचना, सदर कंपनी योजनेच्या याचिकेच्या सुनावणीसाठी आणि अंतिम निकालासाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदर पोहोचेल अशा प्रकारे पाठवावी. जेथे त्यांना/तिला कंपनीच्या योजनेच्या याचिकेला विरोध करायचा असल्यास, विरोधाचे कारण किंवा त्यांच्या/तिच्या प्रतिज्ञापत्राची प्रत सदर सूचनेसोबत सादर करावी.

खालील स्वाक्षरीकर्ता द्वारा कोणीही व्यक्तीला कंपनी योजना योचिकेची प्रत विहित शुल्क भरल्यानंतर उपलब्ध करुन देण्यात येईल

दिनांकः २४ सप्टेंबर, २०२५

ठिकाणः मुंबई

पार्टनर मेसर्स खैतान ॲण्ड कंपनी याचिकाकर्ता कंपनीचे वकिल

स्वाक्षरी/-

राज पंचमतिया



स्पेशलाईज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच मेझ्झानीन फ्लोअर, ७०/८०, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ फोन: ०२२-२२६७३५४९, ईमेल: SARM.MumbaiSouth@bankofindia.

शुध्दीपत्र

सदर ''फ्री प्रेस जर्नल'' आणि ''नवशक्ती'' मध्ये २९.०८.२०२५ रोजी प्रकाशित आणि ई–लिलाव प्लॅटफॉर्म खख वर होस्ट त्राची के अरुपारी कार्याचा विवास के निवास के किया है किया के किया के किया है किया के किया के किया के किया के क केल्टिया ई-लिलाव विक्री सूचनेचा संदर्भ आहे. यह संबंधिताना याद्वार केळिबयात वे वेले, आलिल कोइकान मृद्ध ताण सनेच विक्रीकरिता ३०.९९.२९२५ रोजी नियोजित अनुक्रमांक ३ येथे नमुद मिळकतीचा लिलाव हा प्रशासकीय कारणामुळे काढुन येण्यात येत आहे/रद्द करण्यात येत आहे 

कर्जदार/हमीदाराचे नाव गहाण मिळकतीचे मे. श्भलक्ष्मी टेक्स्टाईल मिल्स फॅक्टरी जमीन आणि इमारत सर्व्हें क्र. १११ (भाग), हिस्स . मधुसुधन शोभचंद तपारिया श्री. पुरुषोत्तम तपारिया प्लॉटचे क्षेत्र:- १९९९९ चौ.फ्

सही/-

अनुक्रमांक ३ येथे सुचीबध्द मिळकतीचे ई-लिलाव त्वरित परिणामासह काढुन घेण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया ठिकाण : मुंबई

#### मुकेश बाबू फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४ नोंदणीकृत कार्यालय : १११, मेकर चेंबर्स ३, २२३, निरमन पॉईंट,

मुंबई ४०००२१ दूरध्वनी : ०२२-२६२३२०५१, २२८४४०१५ वेबसाईट : www.mbfsl.com ई-मेल आयडी : secretarial@mukeshbabu.com

प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण अर्जांच्या पुन:-नोंदणीसाठी विशेष विंडो

उघडण्याबाबत सूचना

या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ दिनांक ०२/०७/२०२५ अन्वये, ०६ (सहा) महिन्यांचा विशेष कालावधी ०७/०७/२०२५ ते ०६/०१/२०२६ ("सदर कालावधी") दरम्यान अशा भागधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यांनी दिनांक ०१/०४/२०१९ पूर्वी प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण अर्ज नोंदविले होते, परंतु कागदपत्रांतील त्रुटी, प्रक्रिया किंवा इतर कारणास्तव ते नाकारले गेलेले किंवा परत आलेले

पात्र भागधारकांनी मूळ हस्तांतरण दस्तऐवज, त्यातील सुधारित किंवा अपूर्ण माहिती दुरुस्त करून आमचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट, मेसर्स एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. म्हणून ओळखले जात होते) यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यांचा पत्ता : सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. यांच्याशी पर्यायी स्वरूपात, भागधारक mt.helpdesk@in.mpms.mufg.com या ई-मेलवर संपर्क साधू शकतात किंवा (०२२) ४९१८६२७० या क्रमांकावर दुरध्वनीद्वारे चौकशी करू शकतात. सदर कालावधीत, पुनः नोंदविलेले सर्व सिक्युरिटीज केवळ डिमॅट (डिमॅट) स्वरूपातच जारी केले जातील. वरील व्यतिरिक्त, भागधारकांचे लक्ष "१०० डेज कॅम्पेन सक्षम निवेशक" या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या उपक्रमाकडे वेधले जाते, ज्याअंतर्गत कंपनी भागधारकांना त्यांच्या

अप्राप्त/अनक्लेम्ड लाभांश मिळविण्यास मदत करीत आहे. मुकेश बाबू फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड करिता. दिनांक : २४ सप्टेंबर, २०२५

नुपूर चतुर्वेदी ठिकाण : मंबर्ड कंपनी सचिव, गट प्रमुख विधी व अनुपालन



नोंदणीकत कार्यालयः ३रा मजला, मेकर चेंबर्स ४, २२२, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. 

सूचना

खाली नमूद केलेले इक्विटी शेअर सर्टिफिकेट्स जे कंपनी द्वारे दिले गेलेले आहेत, ते हरविले किंवा गहाळ झाले आहेत अस सांगितल गेल आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) ला अनुसरून आणि सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि रिफंड) नियम, २०१६ नुसार कंपनीने नमूद केलेल्या इक्विटी शेअर सर्टिफिकेटमधील शेअर्स या आधीच इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड (आयइपीएफ) अथॉरिटीकडे आवश्यक त्या प्रक्रियांचे पालन करुन हस्तांतरित केलेले आहेत. त्यामुळे ही शेअर सर्टिफिकेट्स आपोआप रद्द झालेली आहेत आणि त्याद्वारे कोणताही व्यवहार होऊ शकत नाही. शेअर्सची प्रमाणपत्र क्रमांक

अनु. क्र.	फोलियो क्रमांक	नाव/संलग्न नाव	शेअर्सची संख्या	प्रमाणपत्र क्रमांक पासून – पर्यंत	विशिष्ट क्रमांक पासून – पर्यंत
٩	२४८३३६३१		90	9252528-228	२५६७७३१९२-२०
		रविंद्र एम नेने	८५	989243८८–३९०	३९७०७३४८०-५६
			९५	49499८४६–८४८	99८०७२७०४२–9३
			980	६२४००१८८–१८८	२२०१५३०४५७–६४
२	४५१३०४४४	अनिल गांधी	२५	4६१२८७१७-७१७	988383034-04
			२५	4६१२८७१७-७१७	98938348६-46
			40	५६१९२०५१-०५१	940338998-98
			40	५६१९२०५२-०५२	२२४६९२७३२-७८
			90	4६३४७६३९-६३९	9८२६७९००२-०9
			२०		808890064-90
					893993040-04
				५६३७५६६६-६६६	४६०१८९९८५-०३
			40	५६३७५६६७-६६७	929229908-22
				48304882-882	939093428-46
3	/2540/90	अशोक कुमार गुप्ता	3	49992988-988	984982929-92
*	014,00,0	कल्पना गुप्ता	92	49992988-988	9८9८८६9६५-9७
		444113411	24	49992988-988	800494800-89
			90		
				49992988-988	
			92		
			40		
			80	4९११८९४७-९४७	££838039-00
			90	4९११८९४७-९४७	9848६८9६६–9७
			40	49996886-886	१२५९९६८२६५–३१
			4	49992989-989	9849६८9७६-9८
			84	49996989-989	
			२६२		2296889923-36
8	3982529	अशोक कुमार जैन	90	90902320-320	9८२०८४२२०-२२
-	, 10 (41)	3	99	192690426-426	240904499-00
			२०	93269922-923	
				98202898-892	339828993-99
			3		
			44	98900993-998	398843984-29
			99	43009926-930	
			१९८		2992983962-96
ч	9२९99३९७9	बळवत सिंग	ঀ७२		9६०८३८९१०२–२७
			१७२	६२२८४०४२-०४२	२१९१२०४८७२-०४
Ę	२३०१७५३९	दक्षा प्रभाकर खरोद	২৪০	49098203-202	99८८८३८९९८–२३
		प्रमोद एम पारेख	9८	4८३००८२०-८२०	9६9८२७०३३५-३५
			२२	4998८990-990	98239098-69
			२८	4998८990-990	82300932-94
			80	4998699-999	२६११३३७२१-७६
			940	49986992-998	998006608-84
			४९८		२२०५९६९६१५-११
0	3 5 3 10 0 10	घनशाम द्वारकादास मेहता			00920849-69
U	242000	विभारताम प्रारमगदासा महसा		8036564-300	
			ξο	£289££9-£00	939322840-49
,	U2U004-0	<del></del>	300		2200980820-02
۷	83840204	गोपेंद्र नाथ दत्त	80	3822509-502	42822098-04
			96	६८९०५४१-५४१	98228226-30
			80	994६७९५५-९५५	२०८८५९५१५-५५
			૭૨	99090070-022	२१६२३९४८२-५५
			94	9२९३३१५४-१५४	२५९६२०८४२–८५
			924	4809६३७५-३७९	9२६९८७३२५9-४३
9	३९५८१२४	कैलाश चंद जैन	40	२९५७१९-७१९	9६५४४५८७–६३
			88	४७१७२५-७२६	9६२९७००९-०५
			90	408098-098	9६९६५२०२-२9
			'4	4८३३५५-३५५	9६९८९३९७-४०
			Ý	६६२२५६-२५६	90428296-22
			993	934839-833	2899८९६५-०७
			99	9043233-233	24022280-24
			940		32922323-86
				9268090-092	
			38	2243850-850	83£85538-50
			200	५०७२६६०-६६९	2344£449-04
			६२७		9२७९२७९८२०-४४
			9248		२१८५०९४९७४–२२
90	२०६७२३८२	आरियंटल बँक ऑफ	4	९१७२४-७२४	६९३२२०४–२०
		कॉमर्स	900	७०३५३४–५३६	9७८३४६८२-७८
		नितिन जी कुलकर्णी	38	७९४२०४-२०४	9९०७३८९४-९२
		प्रफुल्ल व्ही कुलकर्णी	99	9029928-928	२५४१३१६४-१७
		3	900	99८३९५३-९५४	२७२१९५१४-६१
			40	4433088-909	८९७९१२८३-३३
			300		9050848052-05
			\$00 \$00		
0.0	100000000	w629112 1121111111			2202940499-99
99	७६४६६५५९	रुबिनशाह एक्सपोर्ट्स	224	98628899-298	830248840-50
		प्रा. लि.	२२५		93838902६0-89
9२	९६०६९८०	सायरा शबीर कपासी	900		1328488808-40
			900		9३२९५४४६२६–७२
		l .	२००	4६७८९७७९-७८२	9३२९५४४७७६–९७
			40	48029023-023	998009408-44
93	९५६५९५७	सुजाता कुमार			99९७७9५०९-५५ २२२३७७६३६३-७६

सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ़ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४० ला अनुसरून, कंपनीचे इक्विटी शेअर्स भौतिक पद्धतीने हस्तांतरित करता येत नाहीत. म्हणून नागरिकांना कोणत्याही स्वरूपात या इक्विटी शेअर सर्टिफिकेट्सचा/इक्विटी शेअर्सचा व्यवहार किंवा खरेदी न करण्याबाबत सुचना देण्यात येते आहे. काणवाही व्यक्ती (व्यक्ती) द्वारे या इविचटी शेअमें /शेअर सर्टिफिकेट्स बाबतीत कोणताही दावा असला, तर त्याने असा दावा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्स म्हणजेच: ''केफिन टेक्नॉबॉजीस लिमिटेड'', सिलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१–३२, गचीबॉवली, फायनानशीयल डिस्ट्रीक्ट, नानक्रमगुडा, हैद्राबाद – ५०० ०३२ येथे ही सूचना छापून आल्यापासून **सात (७) दिवसांच्या आत** करावा. तसे केले गेले नाही तर कंपनी आयईपीएफ प्राधिकरणामार्फत या इक्विटी शेअर्सवरील कोणताही दावा, नोंदणी धारक/योग्य दावेदारांकडून कधी आणि केंव्हा ही मिळाल्यास, मान्य करेल.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

स्थळ : मुंबई दिनांक : २३ सप्टेंबर, २०२५ साविथी पारेख कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर